

अ) कमी

ब)व्यक्ती

क) लय

ड)यापैकी नाही

3. There is a special kind of in rhythm.

A. Noisy

B. Color

C. Part

D. None of these

३.तालबद्धतेमध्ये विशिष्ट प्रकारचाअसते.

अ) ठेका

ब) रंग

क) भाग

ड)यापैकी नाही

4. There is a kind of in rhythm.

A. Confusion

B. Gol

C. Naad

D. None of these

४.तालबद्धतेत एक प्रकारचाअसते.

अ) घोळ

ब) गोल

क) नाद

ड) यापैकी नाही

5. In rhythm, human life is created

A. Happiness

B. Sad ness

C. Sports

D. None of these

५.तालबद्धतेमध्ये मनुष्याच्या जीवनातनिर्माण होतो .

अ) आनंद

ब) दुःख

क) खेळ

ड)यापैकी नाही

6. The nature of rhythm is like of a person.

A. Disliked

B. Like

C. Hight

D. None of these

६. तालबद्धतेचे स्वरूप व्यक्तीच्याप्रमाणे असते .

अ) नावडी

ब) आवडी

क) उंची

ड) यापैकी नाही

7. It is found everywhere in our daily life.

A. Rhythm

B. Nirmayee

C. Soor

D. None of these

७. आपल्या रोजच्या जीवनातठायी ठायी आढळते .

अ) तालबद्धता

ब) निरमयी

क.) सूर

ड) यापैकी नाही

8 This voice is a perfect example of rhythm.

A. Car

B. Horse's foot

C. Radio

D. None of these

८.....हा आवाज तालबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे.

अ) गाडी

ब)घोड्याचा टापा

क) रेडीओ

ड) यापैकी नाही

9. Rhythm is created

A. Sadness

B. Sleep

C. Happiness

D. None of these

९ .तालबद्धतेणेनिर्माण होते .

अ) दुःख

ब) झोप

क) आनंद

ड)यापैकी नाही

10. Physical increases with rhythmic movement.

A. Efficiency

B. liness

C. Heat

D. None of these

१०.तालबद्ध हालचालीने शारीरिकवाढते .

अ) कार्यक्षमता

ब) दुःख

क) ताप

ड) यापैकी नाही

11. With rhythmic movement increases.

A. Skills

B. Headache

C. Heat

D. None of these

११.तालबद्ध हालचालीनेवाढ होते .

अ) कौशल्य

ब) डोके दुःखी

क) ताप

ड) यापैकी नाही

12 is a rhythmic exercise.

A. Aerobics

B. Weight lifting

C. Running

D. None of these

१२.....तालबद्ध व्यायाम आहे.

अ) अरोबिक्स

ब) वजन उचलणे

क) धावणे

ड) यापैकी नाही

13. Due to rhythm love is created.

A. Running

B. Music of

C. To sleep

D. None of these

१३. तालबद्धतेमुळे आवड निर्माण होते .

अ) धावण्याची

ब) संगीताची

क) झोपण्याची

ड) यापैकी नाही

14. Through rhythmic exercise exercise can be done.

A. Community

B. Running

C. To walk

D. None of these

१४. तालबद्ध व्यायामाद्वारे व्यायाम करता येतो .

अ) सामुदायिक

ब) धावण्याच्या

क) चालण्याच्या

ड) यापैकी नाही

15. Rhythmic exercise can make it easier.

A. In the meal

B. Movement

C. To sit

D. None of these

१५. तालबद्ध व्यायामाने सुलभता येते .

अ) जेवणात

ब) हालचालीत

क) बसण्यात

ड) यापैकी नाही

16. Rhythmic exercise increases attitude.

A. Team Sprite

B. Critical

C. Descriptive

D. None of these

१६. तालबद्ध व्यायामाने वृत्ती वाढते .

अ) संघभावना

ब) टीकात्मक

क) वर्णनात्मक

ड) यापैकी नाही

17. Rhythmic exercise makes physical movements

A. Free

B. Controlled

C. Less

D. grows.

१७. तालबद्ध व्यायामाने शारीरिक हालचाली होतात.

अ) फ्री

ब) नियंत्रित

क) कमी

ड) वाढतात.

18. With rhythmic exercise increases.

A. Weight

B. Restraint

C. Hight

D. None of these

१८. तालबद्ध व्यायामाने वाढते.

अ) वजन

ब) संयम

क) उंची

ड) यापैकी नाही

19. Rhythmic exercise increases a person's tendency.

A. Creative

B. Angerness

C. Calm

D. Sleeping

१९.तालबद्ध व्यायामाने व्यक्तीच्या प्रवृत्तीत वाढ होते.

अ) रचनात्मक

ब) रागीट

क) शांत

ड) झोपण्याच्या

20. Rhythmic exercise increases a person's tendency.

A. Angeriest

B. MLA

C. Calm

D. None of these

२०.तालबद्ध व्यायामाने व्यक्तीच्या प्रवृत्तीत वाढ होते.

अ) रागीट

ब)विधायक

क) शांत

ड) यापैकी नाही

21. Rhythmic exercise gives scope to a person's strength.

A. Dormant

B. hidden

C. Revealed

D. None of these

२१.तालबद्ध व्यायामाने व्यक्तीच्या शक्तीला वाव मिळतो .

अ) सुप्त

ब) छुपा

क) प्रकट

ड) यापैकी नाही

22. Rhythmic exercise increases balance.

A. Family

B. Social

C. Mental

D. None of these

22.तालबद्ध व्यायामाने समतोल वाढतो .

अ) कौटुंबिक

ब) सामाजिक

क) मानसिक

ड) यापैकी नाही

23. With rhythmic exercise increases.

A. restraint

B. Angry

C. Mental

D. None of these

23.तालबद्ध व्यायामाने वाढतो .

अ) संयम

ब) राग

क) मोठेपणा

ड) यापैकी नाही

24. Rhythmic exercise makes the human mind

A. Revelation

B. Socialization

C. Pressure

D. None of these

२४.तालबद्ध व्यायामाने मानवी मनाचे होते.

अ) प्रकटीकरण

ब) सामाजीकीरण

क) दबाव

ड) यापैकी नाही

25. With rhythmic exercise Revelation gets scope.

A. Feelings

B. person

C. Society

D. None of these

२५.तालबद्ध व्यायामाने प्रकटीकरणास वाव मिळतो .

अ) भावना

ब) व्यक्ती

क) समाज

ड) यापैकी नाही

26. Rhythmic exercise causes of idle time.

A. Expenditure

B. Good use

C. Waste

D. None of these

2६.तालबद्ध व्यायामाने रिकाम्या वेळेचा होतो.

अ) खर्च

ब)सदुपयोग

क) अपव्यय

ड) यापैकी नाही

27. With rhythmic movement increases.

A. Agility

B. Sleep

C. To walk

D. None of these

2७.तालबद्ध हालचालीने वाढते .

अ) चपलता

ब) झोप

क) चालणे

ड) यापैकी नाही

28. Rhythmic movements are

A. Boring

B. lazy

C. Creative

D. None of these

2८.तालबद्ध हालचाली या असतात .

अ) कंटाळवाण्या

ब) झोपाळू

क) रचनात्मक

ड) यापैकी नाही

29. Children become with rhythmic exercise.

A. Buddhu

B. lazy

C. Agile

D. None of these

29. तालबद्ध व्यायामाने मुले बनतात.

अ) बुद्धू

ब) आळशी

क) चपळ

ड) यापैकी नाही

30. Rhythmic exercise can add to the thoughts in the mind.

A. Athlete

B. of work

C. Sleeping time

D. None of these

३०. तालबद्ध व्यायामाने मनातील विचारांना जोड देता येते.

अ) खेळाडूची

ब) कृतीची

क) झोपेची

ड) यापैकी नाही

ANSWER KEY

1	B	16	A
2	C	17	D
3	A	18	B
4	C	19	A
5	A	20	B
6	B	21	A
7	A	22	B
8	B	23	A
9	C	24	A
10	A	25	A
11	A	26	B
12	A	27	A
13	B	28	C
14	A	29	C
15	B	30	B